

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय, क्रमांक:- संकिर्ण-२०१२/प्र.क्र.१४१/आरोग्य ३

१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत,

लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई - ४०० ००१.

दिनांक:- ०५ मार्च, २०२५.

वाचा:-

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक:- संकिर्ण-२०१२/प्र.क्र.१४१/आरोग्य-३, दि.१७ जानेवारी, २०१३
- २) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक:- संकिर्ण-२०१२/प्र.क्र.१४१/आरोग्य-३, दि.०३ मार्च, २०२४

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भाधीन अ.क्र.२ येथील शासन निर्णय निर्गमित करण्याची तारीख नजरचुकीने दि.०३ मार्च, २०२५ ऐवजी दि.०३ मार्च, २०२४ अशी नमूद करण्यात आली होती. त्यामुळे सदर शासन निर्णय अधिक्रमीत करुन तोच शासन निर्णय नवीन तारखेने निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भाधीन अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. तथापि, सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये पदनिर्मिती वेळेवर न झाल्याने आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्ण होऊन सुध्दा आरोग्य संस्थेला जनतेस पूर्ण क्षमतेने आरोग्य सेवा देणे शक्य होत नाही. लोकांना दर्जेदार, योग्य व विहित वेळेमध्ये आरोग्य सेवा देण्यास होणाऱ्या विलंबामध्ये उशिरा होणारी पदनिर्मिती हे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाल्यानंतर सदर आरोग्य संस्थांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास आयुक्त, आरोग्य सेवा यांनी सादर करावा.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३०५१३०२०५१७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं. द. महाडेश्वर)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. सचिव (१), सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहायक.
४. सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहायक.

५. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक.
६. आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.
७. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
८. सर्व सह संचालक, आरोग्य सेवा.
९. सर्व उप संचालक, आरोग्य सेवा.
१०. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक.
११. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी.
१२. निवडनस्ती (आरोग्य-३).